

सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने.
मागणी क्र.एल-२,"२०५३ ,जिल्हा प्रशासन-०९३ जिल्हा आस्थापना (०६)
(०१) पंच,सरपंच, सचिव,अशासकीय सदस्य इत्यादींना प्रशिक्षण- राज्यक्षेत्र, ३१-
सहाय्यक अनुदान (वेतन), ३६-सहाय्यक अनुदान(वेतनेतर)
(संकेतांक क्र. २०५३ ०५७ ४)(योजनेतर)(दत्तमत) (तिसरा हप्ता)

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: अनुपं-२०२१/प्र.क्र. ३९ /आस्था-१५
बांधकाम भवन, २५, मझबान पथ,
फोर्ट, मुंबई- ४०० ००१
दिनांक : ३० जून, २०२१

वाचा -

- १.शासन निर्णय क्रमांक-ग्राम विकास व जलसंधारण विभाग- प्रशिक्षण-२०१३/प्र.क्र. ८४५/०९, दि.१७.०९.१९९३.
- २.शासन परिपत्रक क्रमांक-ग्राम विकास व जलसंधारण विभाग-प्रशिक्षण १९९९/प्र.क्र.५८१/६१, दि.२३.९.१९९८.
३. शासन परिपत्रक क्रमांक-ग्राम विकास व जलसंधारण विभाग -प्रशिक्षण-२०००/ प्र.क्र.८५९/४४, दि.१२.६.२००१.
- ४.ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: अनुपं-२०२१/प्र.क्र. ३९ /आस्था-१५ ,दि.०७.०४.२०२१.
५. ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: अनुपं-२०२१/प्र.क्र. ३९ /आस्था-१५,दि.०७.०४.२०२१.

शासन निर्णय-

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता मागणी क्र.एल-२,"२०५३ ,जिल्हा प्रशासन-०९३ जिल्हा आस्थापना (०६) (०१) पंच,सरपंच, सचिव,अशासकीय सदस्य इत्यादींना प्रशिक्षण- राज्यक्षेत्र, ३१-सहाय्यक अनुदान (वेतन), ३६-सहाय्यक अनुदान(वेतनेतर) (संकेतांक क्र. २०५३०५७४) (योजनेतर)(दत्तमत) अंतर्गत ११ पंचायत राज प्रशिक्षण केंद्र यांना वेतनेतरसाठी रुपये ३६.४३ लक्ष (रु. छत्तीस लक्ष, त्रेचाळीस हजार फक्त) व वेतनासाठी रुपये ३२२.१२ लक्ष (तीन कोटी, बावीस लक्ष, बारा हजार) असे एकूण रुपये ३५८.५५ लक्ष (तीन कोटी अठ्ठावन्न लक्ष , पंचावन्न हजार फक्त) इतकी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे.

२. ११ पंचायत राज प्रशिक्षण केंद्रांसाठी सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता ३६ सहाय्यक अनुदान (वेतन) या उद्दीष्टाकरिता अर्थसंकल्पित तरतूदीच्या १० % मर्यादेत रु.३२.२१२ लक्ष (रु. बत्तीस लक्ष, एकवीस हजार दोनशे फक्त) अनुदान उपलब्ध करून दिले होते. सदरहू संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आले आहे. तदनंतर वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूदीच्या मर्यादेत ५% च्या मर्यादेत रु. १६.१०६ लक्ष (रु. सोळा लक्ष, दहा हजार सहाशे फक्त) इतका निधी उपलब्ध करून दिला होता. सदर निधी संदर्भाधीन क्रमांक ५ येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे. आता वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूदीच्या मर्यादेत १० % इतका निधी वितरित केला आहे.

त्या अनुषंगाने ११ पंचायत राज प्रशिक्षण केंद्रे यांना सन २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय तदतूदीच्या १० % मर्यादेत तिसरा हप्ता म्हणून रु.३२.२१२ लक्ष (रु. बत्तीस लक्ष, एकवीस हजार दोनशे फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे वितरित करण्यात येत आहे.

३. सदर अनुदान विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे वितरित करण्यात येत आहे. सदर तरतूद सर्व संबंधित विभागीय आयुक्त यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे.

४. प्रशिक्षण केंद्राना अनुदान द्यावयाच्या कार्यपध्दतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक प्रशिक्षण-११९८/प्र.क्र.५८१/६१ दि.२३ सप्टेंबर, १९९८ व शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक प्रशिक्षण २०००/प्र.क्र.८५९/४४, दि.१२जून २००१ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सर्व संबंधित उपायुक्त (आस्था) यांनी सदर पंचायत राज प्रशिक्षण केंद्रास दरमहा अनुदान अदा करण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. तसेच संदर्भात दर्शविलेल्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक १२ मधील अटीनुसार केंद्रानी खर्च करावा.

५. सदर निधी वितरणाकरिता तसेच निधी ज्या बाबींकरिता मंजूर करण्यात आला आहे, त्याच बाबींवर खर्च करण्यात येईल याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित उपायुक्त (आस्था), विभागीय आयुक्त कार्यालय यांची असेल. तसेच सदर निधीचे उपयोगिता प्रमाणपत्रही तात्काळ सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.

६. हा खर्च मागणी क्र.एल-२,"२०५३, जिल्हा प्रशासन-०९३ जिल्हा आस्थापना (०६) (०१) पंच,सरपंच, सचिव, अशासकीय सदस्य इत्यादींना प्रशिक्षण- राज्यक्षेत्र, ३६-सहाय्यक अनुदान (वेतन) (संकेतांक क्र. २०५३ ०५७४) (योजनेत्तर) (दत्तमत) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो या लेखाशिर्षातर्गत केलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा तसेच सदर खर्च त्याच लेखाशिर्षाखाली खर्च पडतो आहे, याबाबत ताळमेळ घालून खातरजमा करावी व विभागीय आयुक्तांनी दरमहा शासनास कळवावे. सदर लेखाशिर्षाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (आस्थापना) हे काम पाहतील.

७. विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रशिक्षण केंद्रास अनुदान वितरीत करताना वेतन बाबींवर प्रत्यक्ष किती अनुदानाची आवश्यकता आहे याची खातरजमा करून त्यांना आवश्यक तेवढी रक्कम उपलब्ध करून द्यावी. उपरोक्त नमूद केलेल्या अनुदानापेक्षा जास्त अनुदान वितरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशिक्षण केंद्राने वेतनाकरिता दरमहा किती अनुदान आवश्यक आहे. याची पूर्वसूचना संबंधित आयुक्त कार्यालयास द्यावी. त्याप्रमाणे आयुक्त कार्यालयाने वेतनाकरिता अनुदान वितरीत करावे. आवश्यक असलेल्या अनुदानाबाबत पूर्वसूचना न दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित केंद्राच्या प्राचार्याची असेल.

८. या अनुदानातून संबंधित प्रशिक्षण केंद्राने केलेल्या खर्चाचे स्वतंत्र लेखे व पुस्तके तपासण्याचा अधिकार महालेखापाल, (लेखा) महाराष्ट्र-१ मुंबई आणि/किंवा महालेखापाल (लेखा) महाराष्ट्र-२ नागपूर यांना राहिल व त्यांना त्यांचे हे काम योग्य तऱ्हेने पार पाडता यावे म्हणून संबंधित प्रशिक्षण केंद्र / संस्था, मदत / सुविधा पुरवतील.

९. हा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग १ ला, उपविभाग १ ते ५ मधील तरतूदीनुसार शासन निर्णय दिनांक १५/५/२००९ सोबतच्या उप विभाग - ३ मधील अ.क्र. १ परि. १६२, १६३, १६४ नुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२१०६३०१२०८१११४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. वसंत माने)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. विभागीय आयुक्त, सर्व (प्रत्येकी २ प्रती)
२. उप आयुक्त (आस्था), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नाशिक.
३. जिल्हा कोषागार अधिकारी, कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नाशिक..
४. महालेखापाल, (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र - १, मुंबई.
५. महालेखापाल, (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपूर.
६. महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, बाणेर रोड, पुणे
७. संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था (यशदा), बाणेर रोड, पुणे
८. वित्त विभाग, कार्यासन क्र. अर्थ-१७/व्यय-१५
९. प्राचार्य, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, (सर्व) .
१०. कार्यासन क्र. वित्त-१, वित्त-६, वित्त-७ ग्राम विकास विभाग (२ जादा प्रतीसह)
११. निवड नस्ती का.क्र. आस्था-१५, ग्राम विकास विभाग.

परिशिष्ट

शासन निर्णय क्र.अनुपं.२०२१/प्र.क्र.३९ /आस्था-१५,दि.३० जून,२०२१			
सन २०२१-२०२२ या कालावधीतील तिसऱ्या हप्त्याचे वितरण (रु. लाखात)			
अ.क्र.	पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे नाव	वेतन	एकूण
१	कोसबाड हिल, जि.पालघर	२.०००	२.०००
अ)	विभागीय आयुक्त, कोकण	२.०००	२.०००
२	वर्ये, जि.सातारा	१.५००	१.५००
३	गारगोटी, जि.कोल्हापूर	४.०००	४.०००
४	गौडगांव, जि.सोलापूर	०.६३०	०.६३०
ब)	विभागीय आयुक्त, पुणे	६.९३०	६.९३०
५	मुरुड, जि.लातूर	२.०००	२.०००
क)	विभागीय आयुक्त, औरंगाबाद	२.०००	२.०००
६	हनुमान नगर, जि.नागपूर	४.०००	४.०००
७	मूल, जिल्हा चंद्रपूर	८.०६२	८.०६२
ड)	विभागीय आयुक्त, नागपूर	१२.०६२	१२.०६२
८	खिरोदा, जि.जळगाव	०.५२०	०.५२०
इ)	विभागीय आयुक्त, नाशिक	०.५२०	०.५२०
९	खामगांव, जि.बुलढाणा	४.५००	४.५००
१०	शिवाजीनगर, जि.अमरावती	३.०००	३.०००
११	पुसद, जि.यवतमाळ	२.०००	२.०००
ई)	विभागीय आयुक्त, अमरावती	९.५००	९.५००
	अ)+ब)+क)+ड)+इ)+ई)	३२.२१२	३२.२१२

(डॉ. वसंत माने)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.